



CIN: L65920MH1994PLC080618  
Email: [shareholder.grievances@hdfcbank.com](mailto:shareholder.grievances@hdfcbank.com)  
Website: [www.hdfcbank.com](http://www.hdfcbank.com)

HDFC Bank Limited,  
Zenith House,  
Opp Race Course Gate no. 5 & 6,  
Keshavrao Khadye Marg,  
Mahalaxmi, Mumbai- 400034  
Tel.:022-39760001/0012

**August 18, 2022**

**BSE Limited**

Dept of Corporate Services  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street, Fort,  
Mumbai 400 001  
Scrip Code: 500180

**National Stock Exchange of India Limited**

The Listing Department  
Exchange Plaza  
Bandra Kurla Complex,  
Mumbai 400 051  
Scrip Symbol: HDFCBANK

Dear Sir,

**Sub: Notice for loss/misplacement of share certificates**

We wish to inform you that we have made an advertisement for loss/misplacement of share certificates in the edition dated August 18, 2022 of The Free Press Journal and its Marathi translation in Navshakti.

The paper clipping of the above two advertisements is enclosed herewith with a request to display the same on your Notice Board and inform the Members in general not to deal with the concerned share certificates.

In accordance with SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD\_RTAMB/P/CIR/2022/8 dated January 25, 2022, we shall issue the Letter of Confirmation with probable date as September 05, 2022 provided no claim(s) in writing supported by the valid documents are received by the Bank / Registrar till September 02, 2022. The Letter of confirmation shall be dispatched by our Registrars Viz. Datamatics Business Solution Limited and the request shall be processed in accordance with the aforesaid Circular

Please take the same on your record.

Thanking you

Yours faithfully,

**For HDFC Bank Limited**

**Santosh Haldankar**

**Sr. Vice President (Legal) & Company Secretary**

Encl: a/a.

**Encore Asset Reconstruction Company Private Limited (Encore ARC)**  
 acting in its capacity as the Trustee of EARC-Bank-015-Trust  
 Encore ARC Corporate Office Address: 5th Floor, Plot No. 137, Sector 44, Gurugram - 122 002, Haryana

**Auction Sale Notice for sale of Immovable Property**  
 Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso Rule 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower, Co-Borrower and Guarantor that the below described immovable property mortgaged/charged to Encore ARC acting in its capacity as trustee of EARC-Bank-015 Trust ("Secured Creditor"), the symbolic possession of which has been taken by the Authorized Officer of the Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis on **08.09.2022**, for recovery of **Rs. 29,11,110/- (Rupees Twenty-Nine Lakh Eleven Thousand One Hundred Ten Only)** due to the Secured Creditor as on **31.01.2022** from Borrower- Mortgagor, Co-Borrower and Guarantor **Mr. Ravindra Mulukraj Khatri, Mrs. Sugandha Ravindra Khatri, and Guarantor Mr. Sandip Sonu Achrekar** with further interest at agreed rate till date of recovery and other applicable costs and charges. The description of secured assets with details of Reserve Price and Earnest Money Deposit are mentioned below:

Sl.No.	Description of the immovable property (Secured Assets)	Reserve Price	Earnest Money Deposit (EMD)
1	All that pieces & parcels of the Flat No. B-102 Admeasuring 665 sq ft built up on 1st floor A-type, Hari Om Poja Building A & B Co-op.Hsg.Soc.Ltd. constructed land bearing new survey no99/54 (Old survey no344/54), new survey no99/55 (Old survey no344/55), new survey no 99/56 (Old survey no344/56) Garibacha Wada, Village Shivajinagar, Mahatma Phule Road Dombivli West, Dist Thane.	Rs. 42,30,000/- (Rupees Forty-Two Lacs Thirty Thousand only)	Rs. 4,23,000/- (Rupees Four Lacs Twenty Three Thousand only)

In case the date of deposit of EMD & Auction date is declared public holiday then the date will be automatically extended to the very next working day.  
 The Borrower and Guarantors may treat this notice as 15 days Sale Notice and are hereby given a last and final opportunity to discharge the liability in full as stated above within 15 days from the date of this notice failing which the assets will be sold as per terms and conditions published in this Sale Notice as well as link provided hereunder.  
 For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in Secured Creditor's website i.e. <http://www.encorearc.com/>  
 For any clarification/information, interested parties may contact Mr. Sagar Muley at Mobile No.+91-9619899386, email id: [sagar.muley@encorearc.com](mailto:sagar.muley@encorearc.com). Or Mr. Prakash Chaudhary at Mo.No. +91 - 9712668557, email id: [prakash.chaudhary@encorearc.com](mailto:prakash.chaudhary@encorearc.com). Or Mr. Virendra Ghanawat at Mobile No.+91 - 7045728788, email id: [virendra.ghanawat@encorearc.com](mailto:virendra.ghanawat@encorearc.com)  
 Date: 18.08.2022  
 Place: Mumbai  
 Sd/- Authorized Officer  
 Encore Asset Reconstruction Company Pvt.Ltd.

**BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA**  
 (Hydraulic Engineering Department)  
**e-TENDER NOTICE**

का.अ.ज.का./स्था./२३१५/परि.  
 दिनांक - १२.०८.२२

The Commissioner for the BRIHANMUMBAI MUNICIPAL CORPORATION (M.C.C.I.M.) invites e-tender on percentage rate basis in Packet - 'A', 'B' & 'C' system for the following work as stated below :

Department	Hydraulic Engineer
Sub Department	E.E.W.W. (Civil) Maint.
Bid Number	7200035199
Subject	Temporary Measures to Protect further Encumbrance on the HE's (Reservoir) reserved plot at CTS No. 176(a), Sheetal Nagar Jangaleshwar Mahadev Mandir Marg, Kurla (W) in "L" Ward.
Tender Sale	From Date : 18.08.2022 (From 12.00 pm) To Date : 12.09.2022 (Upto 12.00 pm)
Submission end date	12.09.2022 (Upto-04.00 pm)
Pre-bid meeting	Not Applicable
Packet A opening date & Time	13.09.2022 (04:15 pm)
Packet B opening date & Time	13.09.2022 (04:30 pm)
Packet C Opening Date & Time	27.09.2022 at 3.00 pm
Website	<a href="http://www.portal.mcgm.gov.in">www.portal.mcgm.gov.in</a>
Contact Officer :	
A) Name	Shri Rahul N. Parekh, Aast. Eng.W.W.(Civil) Maint
B) Telephone no. (Office)	022 25126376
C) Mobile No.	9820851417
D) Email id	eewwcivilmaintes.he@mcgm.gov.in

Note : GST circular No. CA/F/Project/25 dtd. 12/07/2022 is applicable.  
 Sd/-  
**PRO/1103/ADV/2022-23** Dy. H.E. (Maint)

**Let's together and make Mumbai Malaria free**

**BAJAJ HOUSING FINANCE LIMITED**  
 CORPORATE OFFICE: Cerebrum IT Park B2 Building 5th floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra 411014.  
 BRANCH OFFICE: 7th Floor, Sumer Plaza, Unit No. 702, Marol Maroshi Rd, Sankasth Pada Welfare Society, Marol, Andheri East, Mumbai, Maharashtra 400059, INDIA

**Authorized Officer's Details: Name: Vishwajeet Singh Email ID: pankaj.borse@bajajfinserv.in Mob No. 9131864538**

**PUBLIC AUCTION THROUGH BIDDING NOTICE UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF THE SECURITY INTEREST ACT 2002 ("Act")**

Notice is hereby given to the public in general that the below mentioned Borrower/co-borrower mortgaged the immovable property which is described hereunder to Bajaj Housing Finance Limited ("BHFL") and the possession of the said immovable property ("secured asset/property") has been taken over by the Authorized Officer in accordance of the SARFAESI Act 2002 and rules there to. The secured asset will be sold through public auction by realization of the loan dues, applicable interest, charges and costs etc., payable to BHFL as detailed below. The secured asset is being sold on and the bidding will be held on "**AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS" AND "WITHOUT RECOURSE BASIS"**" under the rule number 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules (hereinafter referred to as the rules) and on the terms and conditions specified here-under:

Borrowers Name & Address	Names of the Co-Borrowers with address	Secured debt for recovery of which property is sold.
<b>Borrower</b> MOHAN VALJI PARMAR At B/402 Govind Apartment Marvel Pada Road Opposite, Gitanjali School Virar East Vasai, Palghar, Palghar, Virar, Maharashtra, 401305	<b>(Co-Borrower)</b> SWATI MOHAN PARMAR At B/402 GOVIND APARTMENT MANVEL PADA ROAD OPPOSITE, GITANJALI SCHOOL VIRAR EAST VASAI, PALGHAR, PALGHAR, VIRAR, MAHARASHTRA, 401305	<b>TOTAL Rs. 34,97,188/- (Rupees Thirty Four Lac Ninety Seven Thousand One Hundred Eighty Eight Only)</b> Along with future interest and charges accrued w.e.f. in Loan Account Numbers 405HSL95911783 and 405TSH95915490 and 405TSH95915504

Title Deed Holder Name	Property Description	Place, Date and Time of the Opening of Bids	Reserve price /EMD/ Bid Increment	Last Date and time for submission of the request letter for participation/ KYC Documents/ Proof of EMD etc.
<b>MOHAN VALJI PARMAR</b>	B/402 GOVIND APARTMENT, MANVEL PADA, ROAD OPPOSITE, GITANJALI SCHOOL, VIRAR EAST VASAI PALGHAR, VIRAR, MAHARASHTRA-401303, East : Flat No. 401, West : Chawli, North : Flat No. 403, South : Access Road	Date : 21-Sept-2022 Time : 3.00 PM Place: Bajaj Housing Finance Limited, 7th Floor, Sumer Plaza, Unit No. 702, Marol Maroshi Rd, Sankasth Pada Welfare Society, Marol, Andheri East, Mumbai, Maharashtra 400059, INDIA	Reserve Price: Rs. 22,00,000/- (Rs. Twenty Two Lacs Only) EMD: 10% of Reserve Price. *No Bid Increment on the spot is allowed.	21-Sept-2022 at 10:00 AM

**DATE AND TIME OF INSPECTION OF THE PROPERTY: FROM 20/08/2022 to 20/09/2022 BETWEEN 10:00 AM AND 4:00 PM**

**Terms and Conditions of the Public Auction are as under:**

- 1 Public Auction is being held on "AS IS WHERE IS, AS IS WHAT IS AND WITHOUT RECOURSE BASIS" and is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to Bajaj Housing Finance Limited. The bid form, Declaration, General Terms and Conditions of Public Auction can be obtained from office of Bajaj Housing Finance Limited, 7th Floor, Sumer Plaza, Unit No. 702, Marol Maroshi Rd, Sankasth Pada Welfare Society, Marol, Andheri East, Mumbai, Maharashtra 400059, INDIA.
- 2 The Secured asset will not be sold below the Reserve price.
- 3 To the best of the knowledge and information of the Authorized Officer, there is no encumbrance on the properties. However, it is necessary that the intending bidders should make their own independent inquiries regarding any claims, charges, dues, encumbrances and should satisfy about the title, extent/measurement of the property prior to submitting their bid. For any discrepancy in the property the participating bidder is solely responsible for all future recourses from the date of submission of bid.
- 4 No claim of whatsoever nature regarding the property put up for sale, charges/encumbrances over the property or on any other matter etc will be entertained after submission of the bid.
- 5 The Authorized Officer/BHFL will not be responsible for any charge, lien, encumbrance, property tax dues, electricity dues etc. or any other dues to the Government, local authority or anybody, in respect of the property under sale.
- 6 The Public Auction notice/advertisement does not constitute and will not be deemed to constitute any offer, commitment or any representation of Bajaj Housing Finance Limited. The Authorized Officer/BHFL shall not be responsible in any way for any third party claims/rights/dues.
- 7 The Sale shall be subject to the rules/conditions prescribed under the SARFAESI Act 2002 and rules there to.
- 8 It shall be the responsibility of the bidders to inspect (a) the title and link documents and (b) the property and satisfy themselves about the secured asset and specification before submitting the bid. Before entering the premises for inspection, it is necessary that the interested purchaser shall provide their identity, address and contact details in the register confirming their entry and exit from property under their signature.
- 9 The interested bidders shall submit their bids along with EMD, which shall be payable only through D.D. in favour of Bajaj Housing Finance Limited payable on or before the last day and time mentioned above.
- 10 The Bids along with other documents must be submitted to the Authorized Officer in a sealed envelope mentioning "Offer for Purchase- MOHAN VALJI PARMAR, SWATI MOHAN PARMAR LAN - 405HSL95911783, 405TSH95915490, 405TSH95915504 to reach the Authorized Officer on or before the last date of submission of the Bids.
- 11 The bidder is supposed to submit the following documents at the time of submission of the bid: i) Proof of EMD paid ii) copy of the Pan Card iii) Proof of identification/ Address proof/Aadhar Card/ KYC self-attested copies) without which the bid is liable to be rejected.
- 12 The bidder alone can participate in the public auction proceeding and no other person is permitted.
- 13 The successful Bidder must deposit the 25% of the purchase amount (after adjusting the EMD already paid) immediately upon the acceptance of the offer and declaration of the successful bidder by the Authorized officer, failing which the EMD paid shall be forfeited and cannot be claimed by the bidder from Bajaj Housing Finance Limited.
- 14 The balance 75% of the purchase amount must be deposited by the successful bidder within 15 days, failing which the amounts already deposited by the bidder shall stand automatically forfeited without further notice and no request for refunds whatsoever shall be entertained. Further, the property will be put to re-auction and the defaulting bidder shall have no claim/right in respect of the property/amount and will not be eligible to participate in the re-auction, if any.
- 15 No interest is applicable to EMD or any amount deposited by the bidders/successful bidder in respect of sale of secured asset.
- 16 The Purchaser/successful bidder shall bear the (a) applicable stamp duty/registration/transfer charges; (b) all the statutory, non-statutory, conversion, electricity, sewage charges, any dues, cess, fees, taxes, rates, assessment charges etc. owing to any person, association or authority shall be borne by the successful Bidder only.
- 17 Sale certificate shall be issued in the prescribed format in favor of successful bidder only.
- 18 The successful bidder shall have to arrange for registration etc., at his/her/its cost of the sale certificate as per the provisions of prevailing Stamp and Registration Act. The successful bidder shall bear the charges for conveyance, registration fee, stamp duty, taxes, fee etc. as applicable.
- 19 In case of sale of property subject to any encumbrances, the successful bidder/purchaser shall deposit money required to discharge the encumbrance including interest, cost, expenses etc. if any to the Authorized officer.
- 20 In case if the public auction is stopped, stayed, postponed or rescheduled or cancelled, a public notice will be put on the notice board of BHFL branch and no personalized/individual communication in this regard will be sent to any of the bidders or otherwise.
- 21 Submission of bid by the bidders is construed that they have read, understood and accepted the terms and conditions governing the public auction.
- 22 EMD of unsuccessful bidders shall be returned on the closure of auction proceedings.
- 23 The Authorized officer is not bound to accept the highest offer/bid and the Authorized officer has absolute right to accept or reject any or all offer(s) or adjourn/postpone/cancel the public auction without assigning any reason thereof.
- 24 For more details please visit Website Link <https://www.bajajhousingfinance.in/auction-notices>

Date: 18/08/2022 Place: Mumbai Authorized Officer ((Vishwajeet Singh) Bajaj Housing Finance Limited

**SYMBOLIC POSSESSION NOTICE**

**ICICI Bank** Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No. B3, WIFIT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604

**Whereas**  
 A housing loan facility was granted pursuant to a loan agreement entered into between ICICI Bank Limited ("Secured Creditor", which term shall include its successors and assigns) and the borrower & co-borrower, mentioned below ("Borrowers"), which term shall include his/ its/ their respective [successors, assigns, heirs), the undersigned being the authorized officer of the Secured Creditor ("Authorized Officer") under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("Act") and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, ("Rules") has issued demand notices under Section 13(2) of the Act calling upon the borrowers / co borrowers mentioned below to repay the amount payable pursuant to the loan agreement and as specifically mentioned in the said respective demand notices within 60 days from the date of receipt of the said notices.

The borrowers / co-borrower, having failed and neglected to repay the amount as claimed in the said demand notices, a notice is hereby given to the borrowers / co-borrowers and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the Act read with Rule 8 of the Rules. The details including date of symbolic possession of the properties are as mentioned below

Sr. No.	Name of the Borrower/ Loan Account Number	Description of Property/ Date of Symbolic Possession	Date of Demand Notice/ Amount Due/ Notice (Rs.)	Name of Branch
1.	Dipak Sudhakar Shinde-LBKOP0000773216	Flat No 205, Rajendra Complex, Near Sadhna Hotel, Shrirampur, Kopergaon 413209/ August 12, 2022	18-04-2022 Rs.3,88,207.71/-	Koper-gaon

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgage properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date : August 18, 2022  
 Place: Kopergaon  
 Authorized Officer  
 Secured Creditor

**AU SMALL FINANCE BANK LIMITED**  
 A SCHEDULED COMMERCIAL BANK  
 Regd. Office: 19-A, Dhuleshwar Garden, Ajmer Road, Jaipur - 302001 (CIN:L36911R1996PLC011381)

**Demand Notice Under Section 13(2) of Securitisation Act of 2002**

As the loan account became NPA therefore the Authorized officer under section 13(2) of "The Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002" had issued 60 days demand notice to the Borrowers/Co-borrowers/Mortgagors/Guarantors (collectively referred as "Borrowers") as given in the table. According to the notice if the borrowers do not deposit the entire amount within 60 days, the amount will be recovered from auction of the mortgage properties/secured assets as given below. Therefore you the borrowers are informed to deposit the entire loan amount along with future interest and expenses within 60 days from the date of demand notice, otherwise under the provisions of 13(4) and 14 of the said Act, the Authorized officer is free to take possession for sale of the mortgage properties/secured assets as given below.

Borrowers to note that after receipt of this notice, in terms of Section 13(13) of the Act, 2002, you are prohibited and restrained from transferring any of the secured assets by way of sale, lease or otherwise, without prior written consent of the secured creditor.

Borrowers attention are attracted towards Section 13(8) r/w Rule 3(5) of The Security Interest (Enforcement) Rules, 2002 Act that the borrowers shall be entitled to redeem their secured asset upon the payment of the complete outstanding dues as mentioned below before the publication of auction notice, which thereafter shall cease to exist.

Name of the Borrower/ Co-Borrower / Mortgagor / Guarantor / Loan A/C No.	Date and Amount of Demand Notice Under Section 13(2)	Description of Mortgaged Property
(Loan A/C No.) L9001060117165062, Vicky Embroider Through Its Proprietor Vicky Rupchand Ramrakhyani, Vicky Rupchand Ramrakhyani (Co-Borrower), Disha Jitu Sachdev (Co-Borrower), Geeta Rupkumar Ramrakhyani (Co-Borrower), Dipiti Narendranawani (Co-Borrower)	06-Aug-22 ₹ 9,04,316/- Rs. Nine Lac Four Thousand Three Hundred Sixteen Only as on 05-Aug-22	Property Situated At Khata No New 53/2111 Plot Of Vicky Flat 702 7 Floor Ullhas nagar no 5 U No 68 Sheet No 66, CTS No 26874 Regency Galaxy Apt ward 53 Thane Maharashtra 421005 . <b>Admeasuring 564 Square Feet</b>
(Loan A/C No.) L9001060817403994, Saloni Cake And Biscuits Through It's Proprietor Navanath Bhiva Mahale, Aniket Navnath Mahale (Co-Borrower), Smt. Mangal Navnath Mahale (Co-Borrower), Navnath Bhiva Mahale (Co-Borrower)	06-Aug-22 ₹ 13,93,130/- Rs. Thirteen Lac Ninety- Three Thousand One Hundred Thirty Only as on 05-Aug-22	Property Situated At Industrial Unit No 130, 1st Floor, Cts No 243 Govind Udyog Bhavan Industrial Premises Chs Ltd, Bal Rajeshwar Road, Behind Model Town, Mulund West, Mumbai. <b>Admeasuring 785 Sq.Ft.</b>

Date : 17/08/2022  
 Place : Mumbai  
 Authorised Officer  
 AU Small Finance Bank Limited

**EAST CENTRAL RAILWAY**

**CORRIGENDUM NOTICE**  
 References: Tender notice no. EL50/DNR/RFQ/12/2022 dtd 08.08.2022 The word **E-tender** should be replaced with Manual Tender and online (E-Tendering) should be replaced with manual mode. Date for queries and pre-bid conference for RFQ (to be included): Last date for receiving queries: 22.08.2022 Pre-application conference: 27.08.2022 Railway response to queries latest by: 12.09.2022 and rest part of the tender remain same.  
 Divisional Railway Manager (Elect/G) East Central Railway, Danapur PR/0858/DNR/EGEN/C/22-23/20

**IIFL WEALTH PRIME LIMITED**  
 (Formerly known as IIFL Wealth Finance Limited)  
 CIN: U65990MH1994PLC080646  
 Address: 6th Floor, IIFL Centre, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400013, Maharashtra, India. | Tel: (91-22) 4876 5600; Fax: (91-22) 4875 5606  
 Email id: [nbc-compliance@iifl.com](mailto:nbc-compliance@iifl.com) | [www.iiflwealthprime.com](http://www.iiflwealthprime.com)

**EARLY REDEMPTION OPTION NOTICE**

NOTICE is hereby given that pursuant to notice dated August 17, 2022, issued to the debenture holders and the debenture trustees by IIFL Wealth Prime Limited ("Company"), that the Company shall be exercising its option to redeem certain Debentures issued by it and as described below in more detail, prior to their maturity date:

1. The following Debentures are eligible to be redeemed pursuant to the exercise of the early redemption option being given by the Company:

Series	ISIN	Scrip Code	Number of Debentures outstanding as on date (As on August 12, 2022)
IIFLWF-ZERO-COUPON SUBDEBT-SERIES A2-MAY-2023	INE248U08127	956861	409
IIFLWF-ZERO-COUPON SUBDEBT-SERIES A3-JAN-2024	INE248U08143	957955	10

(Please note that this early redemption is at the option of the Debenture holders and it is not mandatory for the Debenture holders to offer their Debentures for early redemption pursuant to this Early Redemption Option Notice.)

2. Record Date: The Record date for ascertaining the eligibility of Debentures holders to opt for the said early redemption offer is as per the table given below.
3. Offer Dates: The early redemption offer will be open as per the table given below. All the Debenture Holders, holding debenture of the Company as on Record date and who are willing to opt for the early redemption, can give their consent along with the holding details via email from their registered email id to [treasurers@iifl.com](mailto:treasurers@iifl.com) and [amit.dabhadre@linkintime.co.in](mailto:amit.dabhadre@linkintime.co.in). In case of Non-individual debenture holders, consent should be submitted along with the Board resolution / authorization letter.
4. Redemption Amount: The respective Early Redemption Amount(s) payable per Debenture on the respective Early Redemption Date(s) shall be as specified in Table below.  
 (Amt. in Rs.)

Record Date	Sept 23, 2022	Oct 14, 2022	Nov 18, 2022				
Freeze Period (during which trading in Debentures will be suspended)	Sept 23, 2022 to Sept 29, 2022	Oct 14, 2022 to Oct 20, 2022	Nov 18, 2022 to Nov 24, 2022				
Early Redemption Option Exercise Period (only working days are counted)	Sept 26, 2022 to Sept 28, 2022	Oct 17, 2022 to Oct 19, 2022	Nov 21, 2022 to Nov 23, 2022				
Payment Date	Sept 29, 2022	Oct 20, 2022	Nov 24, 2022				
ISIN	Face Value (A)	Redemption Premium (B)	Early Redemption Amount (A) + (B)	Redemption Premium (C)	Early Redemption Amount (A) + (C)	Redemption Premium (D)	Early Redemption Amount (A) + (D)
INE248U08127	10,00,000	5,49,323	15,49,323	5,57,023	15,57,023	5,69,943	15,69,943
INE248U08143	10,00,000	4,59,710	14,59,710	4,66,965	14,66,965	4,79,138	14,79,138

The early redemption amount in respect of each series of Debentures is as set out above within the column marked "Early Redemption Amount". The early redemption amount will be paid into the bank accounts of each Debenture holder, (holding debentures as on the record date) as set out in the records of relevant depository (as per Beneficiary Position).

5. Payment Date: All the debenture holders, who will opt for the respective early redemption option, company will make the payment of early redemption amount to their respective bank account as set out in the records of the Depositories (as per beneficiary position) on given payment dates as given in table above.  
 For IIFL Wealth Prime Limited  
 Sd/-  
**Amit Bhandari**  
 Company Secretary & Compliance officer

Date: Mumbai  
 Date: August 17, 2022

**EDELWEISS HOUSING FINANCE LTD.**  
 Registered Office Situated At 5th Floor, Tower 3, Wing 'B', Kohnoor City Mall, Kohnoor City, Kiroli Road, Kurla (West), Mumbai - 400 070

**DEMAND NOTICE UNDER SECTION 13(2) OF THE SARFAESI ACT, 2002**

Notice is hereby given that the following borrowers have defaulted in the repayment of principal & interest of the loan facilities obtained by them from the EHL and the said loan accounts have been classified as Non-Performing Assets (NPA). The Demand Notice was issued to them under Section 13(2) of The Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act 2002 (SARFAESI Act) on their last known address. In addition to said demand notice, they have been informed by way of this public notice.

**Details of the Borrowers, Securities, Outstanding Dues, Demand Notice sent under Section 13(2) and Amount claimed there under are given as under:**

**1.Name and Address of the Borrower, Co-Borrower, Guarantor And Loan Account:**  
 YAKOUB KHAN (BORROWER) & AYYUB KHAN (CO-BORROWER) & SOFIYA ALI RAZA KHAN (CO-BORROWER), Flat No. B/803, 8th floor, Shalini Heights, "B" Wing Nizhampura, Millat Nagar Bhiwandi- 421302.  
 LAN.No: LMUM0H00000609383LUMUM0000063660  
 LOAN AGREEMENT DATE: 30-SEPTEMBER-20118&19-DECEMBER-2018  
 LOAN AMOUNT: RS.93,00,000/- (Rupees Ninety Three Lacs Eight Thousand Eight Hundred Sixty Four Paise Only) With further interest, penal interest from the date of demand notice 18.07.2022

**Amount Due in Rs.1,04,11,011.84/- (Rupees One Crores Four Lacs Eleven Thousand Eight Hundred Sixty Four Paise Only) & Rs.9,08,415.64/- (Rupees Nine Lacs Eight Thousand Four Hundred Fifteen and Sixty Four Paise Only) With further interest, penal interest from the date of demand notice 18.07.2022**

**Details of the Secured Asset: SCHEDULE OF THE PROPERTY: Property No.1:** All that piece and parcel of Flat bearing No.803, admeasuring 958 Sq.feet (Built up) on the 8th Floor in "B-Wing" along with Open Parking Space of 45, admeasuring 128 Sq.ft. in the project known as "SHALINI HEIGHTS" situated at land bearing C.T.S.No.4023 comprising Survey No.322, 36/2, 36/3 (p), 124,137 and 144 of Village Nizampur, Tehsil Bhiwandi, and District Thane and in the Registration District and Sub-District of Bhiwandi. **Property No.2:** All that piece and parcel of Flat bearing No.804, admeasuring 1308 Sq.feet (Built up) on the 8th floor in "B-Wing" along with Open Parking Space No.46 admeasuring 128 Sq.ft. in the project known as "SHALINI HEIGHTS" situated at land bearing C.T.S.No.4023 comprising Survey No.322, 36/2, 36/3 (p), 124,137 and 144 of Village Nizampur, Tehsil Bhiwandi, and District Thane and in the Registration District and Sub-District of Bhiwandi.

**2.Name and Address of the Borrower, Co-Borrower, Guarantor And Loan Account:**  
 VIPUL SADANAND KUTTY (BORROWER)&SADANAND KRISHNAN KUTTY (CO-BORROWER), Room No.6, Thanekar wadi, jeevan jyoti School,Kopri colony, Thane -EastThane 400603  
 LAN.No: LMUMSTH0000089568  
 LOAN AGREEMENT DATE: 24-SEPTEMBER -2021  
 LOAN AMOUNT: RS.20,45,273/- (Rupees Twenty Laks Forty Five Thousand Two Hundred Seventy Three Only)

**Amount Due in Rs.21,66,324.54/- (Rupees Twenty One Laks Sixty Six Thousand Three Hundred Twenty Four and Fifty Four Paise Only) With further interest, penal interest from the date of demand notice 14.07.2022**

**Details of the Secured Asset: SCHEDULE OF THE PROPERTY: All that piece and parcel of Flat No.604, on 6th Floor, "B" Wing in the building known as "SHRUTIKA COMPLEX" having area about 453 Sq.ft Carpet Area =to 42.10 Sq.Mtrs at Survey No.7, Hissa No.1, Admeasuring area 0H-60R-0P out of saleable area 0H-42R-5P Assi 0.36, Village- Khanval, Tal. Ambarnath, Dist.-Thane, within the limits of Kulgaoon-Badliapur Municipal Council, Kulgaoon and Bounded as under. On or Towards the East: Survey No. 3, On or Towards the West: Survey No.7, On or Towards the South: Jeweli Border, On or Towards the North: Survey No.7.**

You the above Borrower/s are therefore called upon to make payment of the outstanding dues as mentioned hereinabove in full Within 60 Days of this Notice failing which the undersigned shall be constrained to take action under the SARFAESI Act to enforce the above mentioned securities. Please note that as per Section 13(13) of The Said Act, You are restrained from transferring the above-referred securities by way of sale, lease or otherwise without our consent.

**Place: MUMBAI Sd/- Authorized Officer**  
 Date: 18.08.2022 For EDELWEISS HOUSING FINANCE LIMITED

**HDFC BANK**  
 We understand your world  
**HDFC BANK LIMITED**  
 Regd. Office: HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400013.  
 [Corporate Identification Number: L65920MIL1994PLC080646]  
 [e-mail: [shareholdergrievances@hdfcbank.com](mailto:shareholdergrievances@hdfcbank.com)] Website: [www.hdfcbank.com](http://www.hdfcbank.com)  
 [Tel Nos. 022 39760001 | 00212]

**NOTICE**  
 Notice is hereby given that the following equity share certificates have been reported as lost/misplaced/irrecoverable and the registered holders/claimant have applied to the Bank for the issue of duplicate share certificates.

Sr. No.	L/F No.	Name of the Shareholder(s)	Dist. Nos From To	Cert. No.	No of Shares
1	0427036	Anupendu Ghosh Jointly Sudeshna Ghosh	10177391-10178390	6930	1000

Any person(s) who has/have any claim in respect of such share certificate/s should lodge such claim/s in writing with all supporting documents at the office of our Registrars and Transfer Agents viz. Datamatics Business Solutions Limited, having address at Plot No. B 5, Part B Cross Lane, MIDC Marol, Andheri (East), Mumbai 400 093 within 15 days of the publication of this notice after which no claim(s) will be entertained and the Registrars will proceed to issue the Letter of confirmation in accordance with SEBI Circular No. SEBI/HO/MISD/MISD-RTAMB/R/C/2022/8 dated January 25, 2022. The Letter of confirmation shall be dispatched by our Registrars Viz. Datamatics Business Solution Limited and the request shall be processed in accordance with the aforesaid Circular. Accordingly the original share certificates shall stand cancelled, any person dealing with the original share certificate(s) will be doing so at his/her own risk and the Bank will not be responsible for it in any way.  
 For HDFC BANK LIMITED  
 Santosh Haldankar  
 Sr Vice-President (Legal) & Company Secretary  
 Date : 17.08.2022

**DEBTS RECOVERY APPELLATE TRIBUNAL AT MUMBAI**  
 Plot No.19, 1st Floor, Telephone Bhavan, Arthur Bunder Road, Colaba Market, Colaba, Mumbai-400 005

Misc. Appeal No. 22 of 2022

**BANK OF INDIA** ...APPELLANT  
 V/S  
**KUSHAL STEEL INDUSTRIES LLP & ANR.** ...RESPONDENTS

Appeal from the impugned order passed by the Presiding Officer, Debts Recovery Tribunal-II, Mumbai in Securitisation Application No. 79 of 2021 in I.A.No. 592 of 2021 on 31.05.2021.

To,  
**M/S TAJ JEWELLERY** ...Respondent No. 2  
 A Partnership Firm  
 1st Floor, Plot No. A-56, Road No.1, MIDC, Andheri (East), Mumbai-400 093 (through its Partner Mr. Paresh Shah)

Take notice that Appeal from the impugned order passed by the Presiding Officer of D.R.T. II., Mumbai on 31.05.2021 in Securitisation Application No. 79 of 2021 in I.A.No. 592 of 2021 has been presented by the Advocate for Appellant on 02.07.2021 and is registered as Misc. Appeal No. 22 of 2022 in this Tribunal.

Sincere efforts were made to serve the notice with the said appeal memo upon Respondent No.2 but the said packet was returned back with remark "Left". Hence, this publication for your awareness.

Copy of memorandum of Appeal may please be collected from "Anant B. Shinde & Co., Advocate High Court, Advocate for Appellant, 311, 3rd floor, Varma Chambers, 11, Homji Street, Fort, Mumbai-400 001".

You may appear before the Learned Registrar on **19.09.2022 at 11:00 a.m.** for filing proof of service, appearance and reply.  
 If no appearance is made by yourself or by your Advocate on your behalf or by someone by law authorized to act for you in this matter it will be heard and decided in your absence.

Given under my hand and the Seal of the Tribunal, this 12th day of August, 2022.  
 Sd/-  
 Registrar  
 (DRAT, Mumbai)

**Before The Recovery Officer In the precincts of THE CITY CO-OPERATIVE BANK LTD., MUMBAI**  
 SANZGIRI SADAN, 171 J.S.S. ROAD, GIRGAON, MUMBAI 400 004  
 TEL: 2382 90 84 / 2387 71 50

**FORM 'Z'**  
 (see sub rule 11 (d-1) of rule 107)

**Possession Notice For Immovable Property**

Whereas, the undersigned being the recovery officer of The City Co.Op. Bank Ltd. Mumbai under the Maharashtra Co.Operative Societies Rule, 1961 issued Order of Attachment Notice dated 11.10.2019 calling upon the Judgment Debtor i.e. Borrower **Mr. Hemang Kishorbbai Jani Prop. of M/s Mahalaxmi Agencies and Mrs. Megha Hitesh Pandya** one of Surety & others to repay the amount mentioned in the notice being **Rs.5,41,20,865.00** and interest & other charges thereon till realization with date of receipt of the said notice and the Judgment Debtors having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment and attached the property described herein in below.

The Judgment Debtors having failed to repay

